

जिल्हापरिषद कर्मचा-यांच्या सेवापुस्तकात
खाडाखोड करून नियत वयोमानानंतर सेवेत
रहाण्याची होत असलेली अनियमितता व त्यावर
करावयाच्या उपाययोजनेबाबत.

2006/1294029001

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास व जलसंधारण विभाग,

शासन परिपत्रक क्रमांक पीईएन-२०००/प्रक्र १०/१९,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक : ०७ जूलै, २०००.

वाचा :- शासन परिपत्रक क्रमांक : पीईएन १०९७/सीआर ४१७/१७/दिनांक २८.४.१९९८

शासन परिपत्रक :-


महाराष्ट्र नागरी सेवा (नियुक्ती वेलन) नियम १९८२ च्या नियम १० नुसार वर्ग (१) ते (३) मधील कर्मचा-यांसाठी सेवानियुक्तीचे वय ५८ वर्षे व वर्ग (४) च्या कर्मचा-यांसाठी ६० वर्षे असे विहित करण्यात आले आहे. सेवानियुक्त होणा-या कर्मचा-यांच्या संदर्भात सेवेत मुदतवाढ, पुनर्नियुक्ति देण्यात येऊ नये असे शासनाचे धोरण आहे. जिल्हापरिषदेचे कर्मचारी हे त्यांच्या सेवापुस्तकातील जन्मतारखेमध्ये खाडाखोड करून नियत वयोमानानंतर जिल्हापरिषदेच्या सेवेत रहाण्याचा प्रयत्न करतात, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. प्रभावी प्रशासकीय नियंत्रण नसल्यामुळे अशी प्रकरणे उदभवलेली आहेत, असे स्पष्ट होते. त्यामुळे याबाबत कार्यालय प्रमुख तसेच विभाग प्रमुख यांनी याबाबत अतिशय दक्ष रहाणे आवश्यक आहे. म्हणून शासन परिपत्रक क्रमांक पीईएन १०९७/सीआर ४१७/१७/ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या दिनांक २८.४.१९९८ मधील आदेशाचा याद्वारे पुनरुच्चार करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (सर्वसाधारण सेवेच्या शर्ती) नियम १९८१ मधील तरतूदीनुसार सेवापुस्तके कार्यालय/विभाग प्रमुखांकडे असणे आवश्यक आहे. सेवापुस्तकातील जन्मदिनांकांतील फेरफार/बदल याची जबाबदारी त्यामुळे त्यांची रहाते. सेवापुस्तकातील जन्मदिनांकात खाडाखोड करून बवल होऊ नये, यासाठी शासन परिपत्रक क्रमांक पीईएन १०९७/सीआर ४१७/१७/दिनांक २८ एप्रिल ९८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे संबंधीत कार्यालय प्रमुख/गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांनी सेवापुस्तकातील आणि सेवापटातील सर्व नोंदी प्रत्येक वर्षी मे महिन्यात पडताळून पहावेत, तसेच त्याची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. सेवापुस्तकातील नोंदी अपूर्ण होत्या या कारणास्तव सेवानियुक्त कर्मचा-यांच्या बाबतीत होणारा विलंब टाळावा, यासाठी

जिल्हापरिषद स्तरावर आणि पंचायत समिती स्तरावर आवश्यक ती दक्षता वेळीच घेण्यात यावी व सेवापुस्तके अद्ययावत राहतील, याबाबत संबंधीत अधिका-यांना जाणीव करून द्यावी. अशा प्रकरणी त्रुटी राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधीतांची राहिल असेही स्पष्ट करण्यात यावे. यागंदर्भात असेही नमूद करण्यात येत की, शासन परिपत्रक वित्त विभाग, क्रमांक पीडपन १०८६/१२३९/(१०८६)/७६/एआर ४/दिनांक २४ नोव्हेंबर ७६ मध्ये नमूद केल्याप्रमाणे आपल्या सेवानिवृत्तीचा जन्मदिनांक माहिती असूनही आपल्या संबंधीत प्राधिकाऱ्यांच्या नजरेस ती बाब न आणता सेवानिवृत्तीच्या दिनांकानंतरही सेवेत राहिल्यास सेवानिवृत्तीवतनाच्या कपातीस तो कर्मचारी पात्र ठरतो. तसेच सेवापुस्तकात अनाधिकृतारित्या खाडाखाड केली असेलतर, पोलीस विभागाकडून तपासणी करून घेऊन आरोप सिध्द होत असेलतर संबंधीत कर्मचा-यांविरुद्ध आवश्यक असल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात यावी.

वर उल्लेख केलेल्या दिनांक २८ एप्रिल ९८ च्या परिपत्रकामध्ये दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे व अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही, यादृष्टीकोनातून जिल्हापरिषदेतील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांनी दक्षता घ्यावी व सदर आदेश सर्व कर्मचा-यांच्या निदर्शनास आणण्यात यावेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(जयलक्ष्मी चव्हाला)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) विभागीय आयुक्त (सर्व)
- २) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद (सर्व),
- ३) मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हापरिषद सर्व,
- ४) उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र), जिल्हापरिषद सर्व,
- ५) कार्यासन क्रमांक १५, १८ व २०, ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
- ६) निवड नस्ती, कार्यासन क्रमांक १७

४